

सन २०१७-२०१८ वर्षाकरिता आदिवासी  
उपयोजनेच्या ५% निधी अनुसूचित  
क्षेत्रातील जळगांव जिल्हा परिषदेतर्गत  
चोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील  
ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक पेसाअ-२०१७/प्र.क्र.१९६/६/का. १७

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड  
मंत्रालय, विस्तार इमारत, मुंबई - ४०००३२  
दिनांक : २३/०३/२०१८

#### वाचा :-

१. आदिवासी विकास विभाग, शा. नि. क्र. पेसा-२०१५/प्रक्र.१९/का-१७,  
दि. २१.०४.२०१५
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे जा.क्र./ग्रापंवि/पेसाकक्ष/  
पेसा ५% निधी योजना /२९८/२०१७, दि.२६.१२.२०१७ व जा.क्र./ग्रापंवि/पेसाकक्ष/  
पेसा ५% निधी योजना सन २०१७-१८/२४/२०१८, दि.६.३.२०१८ चे पत्र.

#### शासन निर्णय :-

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना दरवर्षी आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या ५% निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेस (पेसा ग्रामपंचायतीना ५% थेट निधी योजना) संदर्भ क्र. १. वरील दिनांक २१.०४.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी रु. २१४,३०,८७,००० (अक्षरी रुपये दोनशे चौदा कोटी तीस लाख सत्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास उपलब्ध झालेला आहे.

२. या योजनेसाठी रु. २१४,३०,८७,००० (अक्षरी रुपये दोनशे चौदा कोटी तीस लाख सत्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरणाकरिता उपलब्ध असल्याने राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदेतर्गत चोपडा पंचायत समिती क्षेत्रातील १४ ग्रामसभामधील २१ गाव, यावल पंचायत समिती क्षेत्रातील ५ ग्रामसभामधील १४ गाव, रावेर पंचायत समिती क्षेत्रातील १३ ग्रामसभामधील २३ गावांना त्यांच्या ग्रामसभा कोष समितीच्या बँक खात्यामध्ये चोपडा, यावल, रावेर या पंचायत समितीमधील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीमधील एकूण ६४,४२५ इतक्या आदिवासी लोकसंख्येकरिता दरदोई रु. ४८५.१६४३/- या प्रमाणे रु. ३,१२,५६,७०७.८०/- (रु. तीनकोटी बारा लाख छपन्न हजार सातशे सात ऐंशी पैसे फक्त) इतका निधी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये ग्रामसभानिहाय नमूद केल्यानुसार RTGS प्रणालीद्वारे थेट निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरचा निधी संबंधित ग्रामसभेने त्या अंतर्गत येणाऱ्या गाव/वस्ती/वाडी/पाडा यांच्या आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी या विभागास सादर करावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१८०३२३१६१२३६२९२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यास येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(गजानन रा. देशमुख)

कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास

सहपत्र : परिशिष्ट

प्रत,

१. सचिव, ग्राम विकास व पंचायत राज, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई
२. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
३. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
४. विभागीय आयुक्त, नाशिक
५. जिल्हाधिकारी, जळगाव
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
७. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
८. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) जिल्हा परिषद, जळगाव
९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा जळगाव
११. गट विकास अधिकारी, पंचायत समिती, चोपडा, यावल, रावेर (त्यांनी या शासन निर्णयाची प्रत त्यांच्या कार्यक्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतीचे सर्व संबंधित सरपंच/ अध्यक्ष, ग्रामसभा कोष समिती यांना उपलब्ध करून द्यावी.)
१२. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
१३. सर्व सहसचिव / उपसचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
१४. लेखाधिकारी, रोख शाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई- ३२
१५. वित्त विभाग, मंत्रालय मुंबई, - ३२.
१६. कक्ष अधिकारी, का.-२, व का-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
१७. निवड नस्ती (का. १७)

S.N	ATC	PO	CEO ZP	BDO PS	GSK	GSK Population	GSK ST Population	Fund to be allocated GP wise (Amount in Rs)	S.N	Village	Village Population	Village ST Population	Fund to be allocated Village Wise(Amount in Rs)	Bank Name	Branch Name	Bank Acc No	IFSC Code
1	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Bidgaon (Non P)	1305	1305	633139.37	1	Kudyapani	1305	1305	633139.37	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211544285	MAHB00001590
2	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Boranjanti	2364	2075	1006715.85	2	Boranjanti	2364	2075	1006715.85	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60225705511	MAHB00001590
3	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Devhari	3867	3834	1860119.79	3	Devhari	467	467	226571.71	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212305552	MAHB00001590
									4	Devozari	1773	1741	844670.99				
									5	Bornali	1627	1626	788877.10				
4	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Ganpur (Non P)	831	652	316327.10	6	Marathe	831	652	316327.10	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212144480	MAHB00001590
5	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	karjane	1363	1340	650120.12	7	karjane	1363	1340	650120.12	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212306419	MAHB00001590
6	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Krushnapur	1448	943	457509.90	8	Krushnapur	1448	943	457509.90	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60210814436	MAHB00001590
7	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Melane	2556	2529	1226980.43	9	Melane	2556	2529	1226980.43	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60205852195	MAHB00001590
8	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Moharad	3155	2402	1165364.57	10	Moharad	2590	1837	891246.76	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60223864744	MAHB00001590
									11	Khandne	565	565	274117.81				
9	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Morchida	866	865	419667.09	12	Morchida	866	865	419667.09	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60212144515	MAHB00001590
10	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Satrasen	3662	2907	1410372.52	13	Satrasen	3662	2907	1410372.52	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60216363316	MAHB00001590
11	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Umarti	3281	3113	1510316.36	14	Umarti	2576	2414	1171186.54	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211545018	MAHB00001590
									15	Amalwadi	705	699	339129.82				
12	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Vaijapur	4017	3838	1862060.45	16	Vaijapur	1273	1104	535621.35	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60211292258	MAHB00001590
									17	Shenpani	913	911	441984.65				
									18	Kharyapadav	1248	1241	602088.85				
									19	Mulyavtar	583	582	282365.60				
13	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Vishnapur	1368	836	405597.33	20	Vishnapur	1368	836	405597.33	HDFC BANK	Chopda Branch	50100105068385	HDFC0003335
14	Nashik	Yawal	Jalgaon	Chopda	Viwade(Non P)	1903	1903	923267.60	21	Malapur	1903	1903	923267.60	BANK OF MAHARASHTA	Chopda Branch	60205670920	MAHB00001590
15	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Ahirwadi Non P	507	504	244522.79	22	Mohgan Bk	507	504	244522.79	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215276480	MAHB00001468
16	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Ambhode Bk	1924	1512	733568.37	23	Ambhode Bk	1924	1512	733568.37	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215122021	MAHB00001468
17	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Janori	1151	1123	544839.47	24	Janori	1151	1123	544839.47	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214815506	MAHB00001468
18	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Jinsi	4370	2643	1282289.15	25	Jinsi	2108	871	422578.08	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60217660657	MAHB00001468
									26	Morwhal	1766	1649	800035.87				
									27	Gulabwadi	496	123	59675.20				
19	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Kusumbe Bk	2222	825	400260.52	28	Kusumbe Bk	2222	825	400260.52	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218335740	MAHB00001468
20	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Kusumbe Kh	1718	840	407537.98	29	Kusumbe Kh	1718	840	407537.98	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214776461	MAHB00001468
21	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Lohara	5507	3727	1808207.22	30	Lohara	4801	3035	1472473.55	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214677132	MAHB00001468
									31	Chichati	553	539	261503.54				
									32	Juni Mohmandali	153	153	74230.13				
22	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Mohmandali	2361	2339	1134799.22	33	Mohmandali	779	776	376487.47	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60218782074	MAHB00001468
									34	Tidya	669	666	323119.40				
									35	Andharmadi	913	897	435192.35				
23	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Nimdya	3794	3784	1835861.58	36	Garbardi	709	709	343981.46	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214301849	MAHB00001468
									37	Garkheda	1437	1435	696210.72				
									38	Pimarkhud	350	350	169807.49				
									39	Nimdya	1298	1290	625861.90				
24	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Padale Bk	1372	635	308079.31	40	Padale Bk	1372	635	308079.31	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60214287948	MAHB00001468
25	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Pal	7041	3553	1723788.64	41	Pal	7041	3553	1723788.64	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215850276	MAHB00001468
26	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Pimpri	1170	700	339614.99	42	Pimpri	1170	700	339614.99	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215091421	MAHB00001468
27	Nashik	Yawal	Jalgaon	Raver	Sahastrling	1483	893	433251.69	43	Sahastrling	621	602	292068.89	BANK OF MAHARASHTA	Raver Branch	60215122338	MAHB00001468
									44	Lalmati	862	291	141182.80				
28	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Borkheda Khu	1807	1616	784025.45	45	Borkheda Khu	1807	1616	784025.45	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459188636	CBIN0282396
29	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Gadrya	2942	2875	1394847.26	46	Jamnya	966	965	468183.52	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459187520	CBIN0282396
									47	Usmali	745	745	361447.38				
									48	Langda Ambha	357	310	150400.92				
									49	Gadrya	874	855	414815.45				
									50	Ruiikheda	554	550	266840.35				

S.N	ATC	PO	CEO ZP	BDO PS	GSK	GSK Population	GSK ST Population	Fund to be allocated GP wise (Amount in Rs)	S.N	Village	Village Population	Village ST Population	Fund to be allocated Village Wise(Amount in Rs)	Bank Name	Branch Name	Bank Acc No	IFSC Code
30	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Malod	6489	5869	2847429.07	51	Khalkot	286	266	129053.69	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3466495468	CBIN0282396
									52	Manapuri	301	301	146034.44				
									53	Ambapani	818	818	396864.37				
									54	Malod	2717	2149	1042618.01				
									55	Vaghaziri	1625	1599	775777.66				
56	Ichkheda	188	186	90240.55													
31	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Mohrale	1249	1180	572493.83	57	Haripura	1249	1180	572493.83	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3545793984	CBIN0282396
32	Nashik	Yawal	Jalgaon	Yawal	Parsade Bk	1810	1265	613732.80	58	Parsade Bk	1810	1265	613732.80	CENTRL BANK OF INDIA	Yawal Branch	3459187938	CBIN0282396

Total GSK	Total Village	Total GSK Population	Total GSK ST Population	GSK ST Population In %	Amount
32	58	80903	64425	79.63 %	31256707.80